

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ५

सभावृत्तांत

दिनांक - ०२/०६/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०२/०६/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|-----------------------------------|---|----------|
| १. मा.सोनवणे शारदा हिरेन | - | सभापती |
| २. मा.अश्विनी संतोष जाधव | - | उपसभापती |
| ३. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे | | |
| ४. मा.भोईर सुरेश शिवाजी | | |
| ५. मा.काटे स्वाती (माई) चंद्रकांत | | |
| ६. मा.कोकणे संतोष अंकुश | | |
| ७. मा.यादव मीनल विशाल | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.आगळे - प्रशासन अधिकारी (प्रशा), हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

- विषय क्र.१) कामाच्या व्याप्तीमध्ये फेरबदल करणेबाबत - मा.संतोष कोकणे, मा.अश्विनी जाधव यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.२) प्रभाग क्र.५५ मधील सन २०१७-१८ चे अंदाजपत्रकातील नियोजित व चालू निविदा कामांबाबत - मा.संतोष कोकणे, मा.सुरेश भोईर यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.३) प्रभाग क्र.४६ व ४७ मधील सन २०१७-१८ चे अंदाजपत्रकातील नियोजित व चालू निविदा कामांबाबत - मा.संतोष कोकणे, मा.स्वाती काटे यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.४) निविदा क्र.७६/२/२०१६-१७ चे कामातील स्थलबदलाबाबत - मा.संतोष कोकणे, मा.सुरेश भोईर यांचा प्रस्ताव.

दिनांक १९/०५/२०१७ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ४) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ०८

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०२/०६/२०१७

सुचक - मा.संतोष कोकणे

अनुमोदक - मा.अश्विनी जाधव

संदर्भ - मा.संतोष कोकणे, मा. अश्विनी जाधव यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.९ शाहूनगर येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणेचे काम संभाजीनगर येथे चालू आहे. सदर कामांतर्गत मुख्य शाहूनगर संभाजीनगर रस्ता काँक्रीट करणेचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु सदर भागातील नागरिक, शासनाच्या विविध योजना, तसेच इतर विकास कामांसाठी सदर रस्ता काँक्रीट करणे योग्य होणार नाही. त्यामुळे सदर कामातून नविन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्र.१० मधील अत्यावश्यक डांबरीकरणाची, फुटपाथची कामे, मोरवाडी परिसर, विद्यानगर परिसर, औद्योगिक परिसर (MIDC) येथे करण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ०९

विषय क्रमांक - ०२

दिनांक - ०२/०६/२०१७

सुचक - मा.संतोष कोकणे

अनुमोदक - मा.सुरेश भोईर

संदर्भ - मा.संतोष कोकणे, मा. सुरेश भोईर यांचा प्रस्ताव -

सन २०१७-१८ चे अंदाजपत्रकात प्रभाग क्र.५५ पिंपळे सौदागर मध्ये स्थापत्य विषयक नियोजित कामे ही प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर प्रभागात करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - १०

विषय क्रमांक - ०३

दिनांक - ०२/०६/२०१७

सुचक - मा.संतोष कोकणे

अनुमोदक - मा.स्वाती काटे

संदर्भ - मा.संतोष कोकणे, मा.स्वाती काटे यांचा प्रस्ताव -

सन २०१७-१८ चे अंदाजपत्रकात प्रभाग क्र.४६ व ४७ काळेवाडी मध्ये स्थापत्य विषयक नियोजित व चालू कामे ही प्रभाग क्र.२२ काळेवाडी प्रभागात करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ११

विषय क्रमांक - ०४

दिनांक - ०२/०६/२०१७

सुचक - मा.संतोष कोकणे

अनुमोदक - मा.सुरेश भोईर

संदर्भ - मा.संतोष कोकणे, मा.सुरेश भोईर यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, क क्षेत्रिय कार्यालयामार्फत प्रभाग क्र.४१ गांधीनगर मधील भागवतगीता वडार समाज मंदिरामध्ये काम करणे हे काम निविदा क्र.७६/२/२०१६-१७ निविदा र.रु.३५,०१,४००/- अन्वये काढले आहे. प्रभाग क्र.४१ चा काही भाग व सदर कामाच्या ठिकाणाचा भाग हा सद्यस्थितीत नविन प्रभाग क्र.९ मध्ये समाविष्ट आहे. सदर कामाच्या निविदेमध्ये भागवतगीता वडार समाज मंदिराच्या इमारतीबाबत बांधकाम परवाना घेवून काम करावे अशी अट आहे. तथापि बांधकाम परवाना मिळणेची वाट न पाहता सदर कामाऐवजी प्रभाग क्र.९ मधील भागवतगीता वडार समाज मंदिराची दुरुस्ती विषयक कामे करणे व इतर ठिकाणी स्थापत्य विषय कामे करण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(सोनवणे शारदा हिरेन)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/८५३/२०१७

दिनांक : ०६/०६/२०१७



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.